

जाहिरात मसुदा

तळेगाव(दा) तलाव मासेमारी करार

महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्या तळेगाव दाभाडे ता.वडगाव मावळ जि.पुणे येथील प्रक्षेत्रावरील स.न.३५१ मधील पाण्याचा तलाव (क्षेत्र – १६.५५ हे.आर) आहे त्या स्थितीत मत्स्य शेतीसाठी वार्षिक भाडेतत्त्वावर कराराने देणे आहे. जाहिरात प्रसिध्द झाल्यापासून १० दिवसाच्या आत बंद पाकिटात निविदा सादर कराव्यात. अटी व शर्ती कृषि पणन मंडळाच्या www.msamb.com या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत. निविदा रद्द करण्याचे अथवा संपुर्ण प्रक्रिया रद्द करण्याचे अधिकार पणन मंडळास आहेत.

सरव्यवस्थापक
महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, पुणे

महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, पुणे

तळेगाव दाभाडे येथील स.नं.३५१ मधील पाण्याचा तलाव मासेमारी मक्तेदारीस /करार

अटी व शर्ती

- निविदा दरपत्रके सादर करताना बंद लिफाफ्यावर सादर करणार संस्थेचे नाव आणि जाहिरातीचा उल्लेख करावा.
 - निविदा धारकाने संस्था नोंदणी प्रमाणपत्र जोडावे.
 - जी-एसटी नोंदणी संदर्भातील दस्तऐवज सोबत जोडणेत यावेत.
 - संस्थेने मागील ३ वर्षांचे आयकर रिटर्न दाखल केलेचे प्रमाणपत्र सादर करावे.
 - सहकारी संस्थेने मागील तीन वर्षांचे ऑफीट रिपोर्ट जोडणे आवश्यक राहील.
 - न्युनतम रक्कम एक वर्षासाठी रु.८५,०००/- अशी राहील. या रक्कमेची अथवा या रक्कमेपेक्षा वाढवून देणा-या रक्कमेस तलाव मासेमारीसाठी कराराने देण्यात येईल.
 - निविदा पाच वर्षासाठी असेल. प्रत्येक वर्षी यामध्ये १० टक्के वाढ करण्यात येईल मक्तेदारीस /करार मुदतवाढ देण्याचे सर्व अधिकार पणन मंडळाचे असतील.
 - निविदा अंतिम करतांना मच्छिमार सहकारी संस्थेस प्रथम प्राधान्य देण्यात येईल. सहकारी संस्था निविदा प्राप्त न झाल्यास अथवा निविदा अपात्र ठरविल्यास खाजगी संस्था अथवा वैयक्तीक/ एखाद्या व्यक्तीला सदर तलाव मासेमारीसाठी देण्याचा पुर्ण आधिकार कार्यकारी संचालक, कृषि पणन मंडळ, पुणे यांचे असतील.
 - **महत्वाचे** – उच्च न्यायालय, मुंबई अपिल ऑर्डर नं.७१५/२०१९ – सिव्हिल अॅप्लीकेशन नं.८५९/२०१९ दि. २६ ऑगस्ट २०१९ यांचे न्यायालयीन निकालानुसार (iv) अवसायक अशोक सहकारी सामुदायीक शेतकी संघ, मर्या. यांचे माजी सभासद अथवा वारस यांनी मासेमारीसाठी मत्स्य सहकारी सोसायटी स्थापन करून तलाव मासेमारी करण्यासाठी सदर तलाव (स.नं.३५१) ची मागणी केल्यास सदरहू निविदा/करार तात्काळ रद्द करण्यात येईल. तसेच मासेमारीचे हक्क काढून घेतले जातील. याबाबत होणारे कुठल्याही स्वरूपाची नुकसान भरपाई कृषि पणन मंडळाकडून दिली जाणार नाही.
- १) पाच वर्ष कालावधीकरिता, मासे पकडण्याचा व ते घेऊन जाण्याचा संपूर्ण हक्क व परवानगी तसेच वरील हक्क व परवानगी याची योग्य रितीने अंमलबजावणी करण्यासाठी त्या तलावा भोवतालच्या जेवढ्या जमिनीवर जाणे वाजविरित्या आवश्यक असेल तेवढ्या जमिनीवर जाण्याचा व तेथून ये-जा करण्याचा हक्क, त्याशिवाय कोणत्याही मान्यता असलेल्या रस्त्याने अथवा पायवाटेने सदरहू तलावा भोवतालच्या जमिनीतून पायी जाण्याचा हक्क करार करण्याच्या अटीवर मक्तेदारास देण्यात येईल. परंतु जर मंडळाने द्याचरी प्रकल्प अथवा तलाव सुशोभिकरन विकास प्रकल्प हाती घेतला अथवा न्यायालयीन बाब उपस्थित राहील्यास वरील हक्क रद्द होईल. त्यासाठी कुठलीही नुकसान भरपाई दिली जाणार नाही. याबाबतचे स्वतंत्र हमी पत्र लिहून द्यावे लागेल.
- २) सदरहू हक्काबदल मक्तेदाराने ठरलेली रक्कम त्वरित पणन मंडळास दिली पाहिजे.
- ३) मक्तेदाराने खालील अटी पाळल्या पाहिजेत.
- ३.१ या करारान्वये देण्यात आलेल्या हक्काची अंमलबजावणी योग्यरितीने करावी.

- ३.२ प्रस्तुत मक्त्याच्या मुदतीच्या दरम्यात तलावात करावयाचे मत्स्यपालन व मत्स्यसंवर्धन या कामी होणारा व सदरहू तलाव सुस्थितीत ठेवण्यासाठी येणारा खर्च सोसावा.
- ३.३ सदरहू तलावातील माशांची योग्य व्यवस्था राखण्यासाठी व त्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक असतील त्या खेरीज इतर सर्व वनस्पती काढून टाकाव्यात.
- ३.४ ज्यामुळे सदरहू तलावातील मासे नष्ट होतील, आजारी पडतील किंवा त्यांना इजा पोहोचेल अथवा ज्यामुळे सदरहू तलावातील पाणी दुषित किंवा खराब होईल असा कोणत्याही प्रकारचा घन किंवा द्रव पदार्थ सदरहू तलावात टाकू नये किंवा टाकण्यास परवानगी देऊ नये. जो द्रव पदार्थ टाकल्याने वस्तुतः तसा परिणाम घडून येईल, असा प्रकारचा कोणत्याही प्रकारचा द्रव पदार्थ टाकू नये किंवा टाकण्यास परवानगी देऊ नये. जे कोणतेही कृत्य अथवा गोष्ट केल्यामुळे किंवा करण्याचे टाळल्यामुळे सदरहू तलावाचे पाणी खराब होईल असे कोणतेही कृत्य अथवा गोष्ट करू नये किंवा करण्याचे टाळण्यास परवानगी देऊ नये.
- ३.५ सदरहू तलावात मक्तेदाराच्या वतीने मासे पकडणाऱ्या व्यक्तींना परवाने द्यावेत इतर कोणत्याही व्यक्तीस सदरहू तलावात मासे पकडण्याची मुभा अथवा परवानगी देऊ नये.
- ३.६ सदरहू हक्काची अंमलबजावणी करतांना पणन मंडळाच्या कोणत्याही अधिकाऱ्यांनी वेळोवेळी दिलेल्या सर्व निर्देशांचे पालन करावे.
- ३.७. सदरहू तलावाचा उपयोग फक्त मत्स्यपालनासाठी व मत्स्यसंवर्धनासाठीच करावा.
- ३.८ कोणत्याही कारणांमुळे सदरहू तलावातील पाण्याची पातळी कमी झाल्यास त्याबद्दल पणन मंडळास जबाबदार धरू नये. त्यामुळे कोणतेही नुकसान सोसावे लागल्यास त्याबद्दल कोणीही नुकसान भरपाई अथवा मुदतवाढ मागू नये.
- ३.९ सदरहू तलावातील पाणी वापरण्याचा हक्क असलेल्या कोणत्याही व्यक्तीस ते पाणी वापरण्यास प्रतिबंध करू नये किंवा तलावातील पिण्याच्या पाण्यावर कोणताही प्रतिकूल परिणाम करू नये.
- ३.१० पणन मंडळाच्या मालकीची जंगले, सदरहू तलावाचे किनारे, कुंपणे, सांडवा व इतर मालमत्ता यांचे कोणतेही नुकसान करू नये. सदरहू तलावाचे कोणतेही नुकसान झाल्यास पणन मंडळाच्या अधिकाऱ्याचे ठरविल्याप्रमाणे पणन मंडळाची नुकसान भरपाई द्यावी.
- ३.११ कटला, रोहू, मृगळ, सिप्रिनस या जातीचे एक किलोहून कमी वजनाचे मासे पकडू नयेत. वरील जातीचे एक किलोहून कमी वजनाचे मासे जाळ्यात सापडले तर ते जिवंत स्थितीत पुढ्हा तलावात सोडावे.
- ३.१२ तलाव मक्तेदाराने ठेक्याने घेतल्यानंतर तलावातील मासांठी मेली किंवा चोरीस गेली व मक्तेदारास आर्थिक नुकसान झाले म्हणून कुठल्याही प्रकारच्या तक्रारीचा विचार केला जाणार नाही.
- ३.१३ मासेमारी संबंधी आगाऊ सुचना वेळोवेळी पणन मंडळाच्या स्थानिक कार्यालयास द्यावी. प्रत्येकवेळी पकडलेले माशांचे वजन पणन मंडळाचे स्थानिक अधिकारी अगर त्यांचे प्रतिनिधी यांचे समक्ष करावे व त्यांची नोंद द्यावी.
- ३.१४ मक्तेदाराने सदरहू तलावात दरवर्षी ७५,००० मत्स्यबीज सोडावे अथवा जिल्हा मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी सांगतील त्याप्रमाणे संख्या ठेवावी.

३.१५ पणन मंडळाचा तलावावर पूर्ण ताबा असून, करार मुदतीत पणन मंडळामार्फत कार्यान्वित असलेली वा कार्यान्वित होणारी कामे अबाधित राहतील.

४) मात्र असे ठरविण्यात व यावरून मान्य करण्यात येते की, खाली नमूद केलेल्या सर्व अटी या अन्वये देण्यात आलेल्या मक्त्याला लागू असतील.

४.१ सदरहू तलावाची अगर त्यांच्या कोणत्याही भागाची आकस्मित हानी झाल्यास त्या हानीबद्दल नुकसान भरपाई देण्यास पणन मंडळ जबाबदार असणार नाही.

४.२ खालिलपैकी कोणत्याही प्रसंगी मक्तेदाराला पोष्टाने लेखी सुचना पाठवून वर नमूद केलेल्या मक्त्याची मुदत संपूष्टात आणण्याचा पणन मंडळाच्या अधिकाऱ्यास अधिकार आहे व अशी सुचना पाठविल्याबरोबर सदरहू हक्क ताबडतोब संपूष्टात येतील.

४.३ मक्तेदारास न्यायालयाकडून दिवाळखोर ठरविण्यात येईल अथवा त्यांचा धंदा बंद करण्यात येईल. तर

४.४ आपल्या मक्त्यापासून मिळणारा फायदा मक्तेदार दुसऱ्याच्या नांवे करून देईल तर,

४.५ याकरारातील नमूद केलेल्या कोणत्याही अटींचा मक्तेदाराकडून भंग झाला तर.

५) यात पूर्वी नमूद केल्याप्रमाणे सदरहू मक्ता मुदतीपूर्वी संपूष्टात आल्यास या अन्वये देण्यात आलेल्या मक्त्याच्या ठरलेल्या मुदतीसाठी सदरहू तलावाचा मक्ता दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीस अगर सहकारी संस्थेस लिलावाने अथवा खाजगी कराराने देण्याचा हक्क पणन मंडळास असेल. त्यायोगे पणन मंडळास कोणतेही नुकसान सासावे लागल्यास अशा प्रकारे सोसावे लागलेले नुकसान ताबडतोब मक्तेदारांकडून वसूल करता येईल.

सदरहू रक्कम आणि या अन्वये येणे असललेली कोणतीही रक्कम भरण्यास मक्तेदाराने कसूर केल्यास पणन मंडळास उपलब्ध असलेल्या इतर उपाय योजनेस बाधा न येता सदरहू रक्कम कायदेशीर मार्गाने वसूल करता येईल.

६) उच्च न्यायालय,मुंबई अपिल ऑर्डर नं.७१५/२०१९ – सिहिल अॅफ्लीकेशन नं.८५९/२०१९ दि.२६ ऑगस्ट २०१९ यांचे न्यायालयीन निकालानुसार (iv) अवसायक अशोक सहकारी सामुदायीक शेतकी संघ,मर्या. यांचे माजी सभासद अथवा वारस यांनी मासेमारीसाठी मत्स्य सहकारी सोसायटी स्थापन करून तलाव मासेमारी करण्यासाठी सदर तलाव (स.नं३५१) ची मागणी केल्यास सदरहू निविदा/करार तात्काळ रद्द करण्यात येईल. तसेच मासेमारीचे हक्क काढून घेतले जातील. याबाबत होणारे कुठल्याही स्वरूपाची नुकसान भरपाई कृषि पणन मंडळाकडून दिली जाणार नाही.